

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर  
व्यवस्थापन परिषदेच्या १२२ व्या बैठकीचा कार्यवृत्तांत  
शुक्रवार, दि.२६ एप्रिल, २०१९ सकाळी ११:०० वा.

व्यवस्थापन परिषदेची १२२ वी बैठक शुक्रवार, दि.२६ एप्रिल, २०१९ रोजी सकाळी ११:०० वाजता व्यवस्थापन परिषद सभागृहात मा. कुलगुरुमहोदय यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

बैठकीस खालीलप्रमाणे उपस्थिती होती.

अ.क्र.	सदस्याचे नांव	पद
१)	डॉ. मृणालिनी फडणवीस - मा. कुलगुरु	अध्यक्ष
२)	डॉ. एस. आय. पाटील - प्र-कुलगुरु	सदस्य
३)	प्रा. महेश महादेव माने	सदस्य
४)	डॉ. जी. एस. कांबळे	सदस्य
५)	डॉ. बी. एन. आदटराव	सदस्य
६)	डॉ. एच. के. आवताडे	सदस्य
७)	डॉ. बी. पी. रोंगे	सदस्य
८)	श्रीमती एन. एस. मंकणी	सदस्या
९)	कु. ए. सी. चव्हाण	सदस्या
१०)	डॉ. टी. एन. कोळेकर	सदस्य
११)	डॉ. एस. आर. कोकरे - संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ	निमंत्रित
१२)	डॉ. एस. आय. पाटील - प्र.वित्त व लेखा अधिकारी	निमंत्रित
१३)	प्रा. डॉ. व्ही. बी. घुटे - कुलसचिव	सदस्य सचिव

बैठकीची सुरुवात विद्यापीठ गीताने करण्यात आली.

**स्वागत:**

मा. कुलसचिव यांनी मा. अध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्यांचे स्वागत केले.

जेष्ठ साहित्यिक व समिक्षक प्रा. डॉ. गो. मा. पवार यांचे दि.१६/०४/२०१९ रोजी निधन झाल्याने व्यवस्थापन परिषद बैठकीमध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर मा.कुलगुरु यांनी मागील बैठकीपासूनच्या ठळक घडामोडीचा थोडक्यात अहवाल सादर केला.

**अनुपस्थिती:**

श्री. ए. के. आवळे यांनी पत्राद्वारे अनुपस्थित राहण्याबाबत विनंती केली होती. त्यांच्या अनुपस्थितीची नोंद घेऊन मान्यता देण्यात आली. तसेच डॉ. एस. सी. मांडे, संचालक, नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्सेस, पुणे विद्यापीठ कॅम्पस, पुणे, अवर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई, डॉ. डी. आर. माने, मा. शिक्षण संचालक (उच्च शिक्षण), उच्च शिक्षण संचालनालय, पुणे व डॉ. डी. आर. नंदनवार, प्रभारी सहसंचालक, (तंत्र शिक्षण) पुणे, मा. संचालक (तंत्र शिक्षण) यांचे प्रतिनिधी हे व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस अनुपस्थित होते.

सदर बैठकीत खालील प्रमाणे कामकाज झाले.

- [ ०१ ]
- २० फेब्रुवारी, २०१९ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीच्या कार्यवृत्तांतावर केलेल्या कार्यवाहीची नोंद घेणे.
  - ११ मार्च, २०१९ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून कायम करणे व कार्यवाही अहवालाची नोंद घेणे.
- ठराव
- २० फेब्रुवारी, २०१९ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीच्या कार्यवृत्तांतावर केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.
  - ११ मार्च, २०१९ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत खालील दुरुस्तीसह सर्वानुमते वाचून कायम करण्यात आला व कार्यवाही अहवालाची नोंद घेण्यात आली.

पान क्र.३८ वर विषय क्र.८(१४) मधील विषयात व ठरावात खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात आली.
<p style="text-align: center;"><u>पूर्वीचा विषय व ठराव</u></p>
<p style="text-align: center;"><u>विषय</u></p> <p>कॅश (CAS) अंतर्गत होणाऱ्या पदोन्नतीसाठी केंद्रीय पध्दतीने शिबीर आयोजित करण्याची बाब विचारार्थ.</p>
<p style="text-align: center;"><u>ठराव</u></p> <p>कॅश (CAS) अंतर्गत होणाऱ्या पदोन्नतीसाठी केंद्रीय पध्दतीने शिबीर एक महिन्याच्या आत आयोजित करण्याबाबत सर्वानुमते मान्यता देण्यात आली.</p>
<p style="text-align: center;"><u>दुरुस्त केलेला विषय व ठराव</u></p>
<p style="text-align: center;"><u>विषय</u></p> <p>कॅस (CAS) अंतर्गत होणाऱ्या पदोन्नतीसाठी आणि दुरुस्तीसाठी केंद्रीय पध्दतीने शिबीर आयोजित करण्याची बाब विचारार्थ.</p>
<p style="text-align: center;"><u>ठराव</u></p> <p>कॅस (CAS) अंतर्गत होणाऱ्या पदोन्नतीसाठी आणि दुरुस्तीसाठी केंद्रीय पध्दतीने शिबीर एक महिन्याच्या आत आयोजित करण्याबाबत सर्वानुमते मान्यता देण्यात आली.</p>

[ ०२ ] शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून संलग्नित महाविद्यालयांकडून नवीन अभ्यास (पाठयक्रम), विद्याशाखा, विषय व अतिरीक्त तुकडी सुरु करण्यासाठी प्राप्त झालेल्या प्रस्तावावर महाराष्ट्र शासन निर्णय दि. १३/०९/२०१७ नुसार केलेली कार्यवाही माहितीस्तव व महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०९ (४) (ग) नुसार सदरचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याकरिता मा. कुलगुरु महोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) नुसार दिलेली मान्यता माहितीस्तव.

(टिपणी: शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून सोबत जोडलेल्या तक्त्याप्रमाणे नवीन अभ्यास (पाठयक्रम), विद्याशाखा, विषय व अतिरीक्त तुकडी सुरु करण्या संदर्भातील प्रस्ताव विद्यापीठास प्राप्त झालेले आहेत.

उपरोक्त शासन निर्णयास अनुसरून शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून संलग्नित महाविद्यालयांकडून पारंपारिक अभ्यासक्रमातर्गत येणा-या नवीन अभ्यास (पाठयक्रम), विद्याशाखा, विषय व अतिरीक्त तुकडी सुरु करण्याबाबत प्राप्त झालेल्या प्रस्तावावर मा. कुलगुरु महोदय यांनी सोबत जोडलेल्या तक्त्याप्रमाणे शिफारस केलेली आहे.

सदर प्राप्त प्रस्तावांवर महाराष्ट्र शासनाच्या दि.१३/९/२०१७ रोजीच्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार मा.कुलगुरु महोदयांच्या शिफारशीअन्वये पात्रता संबंधित महाविद्यालयांना कळविण्यात आलेली आहे.

तसेच महाराष्ट्र शासनाने दिनांक २३/०२/२०१७ च्या असाधारण भाग ४ ब च्या राजपत्रान्वये महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ हे दि.०१/०३/२०१७ पासून अंमलात आणले आहे. सदर महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०९ (४)(ग) मध्ये खालील प्रमाणे तरतूद नमूद केलेली आहे.

"उपरोक्त विहित कालमर्यादेच्या आत प्राप्त झालेल्या अशा सर्व अर्जांची अधिष्ठाता मंडळाकडून छाननी करण्यात येईल आणि ते व्यवस्थापन परिषदेच्या मान्यतेने, त्या वर्षाच्या १ एप्रिल रोजी किंवा त्यापूर्वी व्यवस्थापन परिषदेस योग्य वाटतील अशा संबद्ध कारणांनी यशोचित पुष्टी दिलेल्या शिफारशींसह राज्य शासनाकडे पाठविण्यात येतील".

उपरोक्त शासन निर्णयातील तरतूदीच्या अनुषंगाने नवीन अभ्यास ( पाठयक्रम), विषय, विद्याशाखा व तुकडी सुरु करण्यासाठी परवानगी मिळणेकामी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याची तारीख त्या त्या वर्षाच्या १ एप्रिल पर्यंत आहेत. त्यानुसार सदरचे प्रस्ताव शासनाकडे १ एप्रिल पर्यंत पाठविणे आवश्यक आहे.

त्यानुसार सद्यस्थितीत व्यवस्थापन परिषदेची बैठक नजीकच्या काळात होणार नसल्याने या संदर्भात दि.१६/०३/२०१९ रोजी कार्यालयीन टिपणी सादर केली असता, मा.कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मान्यता दिलेली आहे.

त्यानुसार सदरचे नवीन अभ्यास (पाठयक्रम), विद्याशाखा, विषय व अतिरिक्त तुकडी सुरु करण्यासाठी परवानगी मिळणेकामी दि.२७/०३/२०१९ रोजी प्रस्ताव सादर करण्यात येणार आहेत.

सबब, शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून संलग्नित महाविद्यालयांकडून नवीन अभ्यास (पाठयक्रम), विद्याशाखा, विषय व अतिरिक्त तुकडी सुरु करण्यासाठी प्राप्त झालेल्या प्रस्तावावर दि.१३/०९/२०१५ नुसार केलेली कार्यवाही माहितीस्तव व महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०९ (४) (ग) नुसार सदरचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याकरिता मा.कुलगुरु महोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२ (७) नुसार दिलेली मान्यता माहितीस्तव).

**ठराव:** मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[ ०३ ] श्री. आवटे वाय.पी., शिपाई यांची चौकशी करण्याकरिता नियुक्त करण्यात आलेल्या विभागीय चौकशी समितीच्या अहवालानुसार केलेली कार्यवाहीची बाब माहितीस्तव.

(टिपणी: परीक्षा व मूल्यमापन विभागाच्या पुर्नमुल्यांकन व फोटो कॉपी कक्षातील तत्कालीन वेळी कार्यरत असलेले श्री. हिप्परगे आर.के., सहा.कक्ष अधिकारी व श्री.आवटे वाय.पी., शिपाई हे विद्यार्थ्यांकडून पैसे घेवून पुर्नमुल्यांकनाच्या वेळी विषयामध्ये उत्तीर्ण करून देतात, अशा स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त झाल्याने मा. कुलगुरुमहोदयानी खालीलप्रमाणे त्रिसदस्यीय विभागीय चौकशी समिती नियुक्त केली होती.

१. प्रा.डॉ.एल.पी.देशमुख, तत्कालिन प्राध्यापक, पदार्थविज्ञान संकुल - अध्यक्ष
२. श्रीमती डॉ.एम.जे.पाटील, सहा.प्राध्यापक, सामाजिकशास्त्रे संकुल - सदस्या
३. श्री.जे.एम.खैरदी, कायदा अधिकारी - सदस्य सचिव

सदर समितीचे अध्यक्ष प्रा.डॉ.एल.पी.देशमुख हे दि.३१/०५/२०१८ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले असल्याने, त्यांचे ऐवजी डॉ.आर.बी.चिंचोळकर यांची मा.कुलगुरुमहोदयानी अध्यक्षपदी नामनिर्देशन केलेले होते व त्याप्रमाणे डॉ.आर.बी.चिंचोळकर यांना पत्राने कळवून उपरोक्त प्रकरणी लवकरात लवकर चौकशी प्रक्रिया पूर्ण करून अहवाल सादर करणेबाबत दि.१७/०७/२०१८ रोजीच्या पत्रान्वये कळविण्यात आले होते.

उपरोक्त दोन्ही कर्मचा-यांपैकी श्री. आर. के. हिप्परगे यांची चौकशी प्रक्रिया पूर्ण करून त्याचा अहवाल सादर केलेला असून त्यानुसार त्यांची संपूर्ण कार्यवाही पूर्ण झालेली आहे तर श्री. वाय. पी. आवटे, शिपाई यांना रितसर लेखी नोटीस पाठवून सदरील समितीने श्री.आवटे व परीक्षा विभागाकडील मा.संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, श्री. एम. एस. रोकडे, श्रीमती ए. एस. साळुंखे, श्री. व्ही. एस. पाटील, श्री. एम. एम. कोळी यांना चौकशी समितीसमोर बोलावून त्यांचे म्हणणे विचारात घेवून सदर प्रकरणाशी संबंधीत कार्यालयीन सर्व अभिलेख व कागदपत्रांची तपासणी करून समितीने आपला अहवाल या कार्यालयास दि.२५/०१/२०१९ रोजीच्या पत्रासोबत सादर केला असून सदरील अहवाल या कार्यालयास दि.०७/०२/२०१९ रोजी प्राप्त झाला होता.

श्री. वाय. पी. आवटे, शिपाई यांची विभागीय चौकशी करणेकामी डॉ. आर. बी. चिंचोळकर यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त समितीने सादर केलेल्या अहवालामध्ये सर्व प्रक्रिया नमूद केलीली असून समितीने सादर केलेल्या अहवालामध्ये खालील बाबी नमूद केलेले होते.

- १ श्री. वाय. पी. आवटे यांनी रु.१.५०,०००/- इतकी रक्कम श्री. गणेश शिंदे यांचेकडून स्विकारले असल्याचे स्पष्ट होते. परंतु, सदरची रक्कम ही विषयात उत्तीर्ण करून देण्यासाठी स्विकारण्यात आलेली असल्याबाबत कोणताही पुरावा समितीसमोर आलेला नाही. या कारणास्तव सदरची रक्कम ही खाजगी व्यवहारासाठी स्विकारण्यात आलेली असल्याबाबत श्री. आवटे वाय. पी. यांनी दिलेल्या म्हणण्यास दुजोरा मिळतो.

२ प्रकरणाशी संबंधित सर्व मुद्दे विचारात घेता, या प्रकरणी तक्रारीतील पैसे स्विकारण्यात आलेल्या मुद्याशिवाय इतर कोणतेही मुद्दे सिध्द झालेले नाहीत. या कारणास्तव श्री. वाय. पी. आवटे हे त्यांच्यावर ठेवण्यात आलेले दोषारोपाच्या अनुषंगाने दोषी असल्याचे सिध्द होत नाही. त्याचप्रमाणे घडलेला प्रकार हा त्यांच्या खाजगी व्यवहारामुळे घडलेला असल्याबाबतची शंका नाकारता येत नाही. त्यामुळे भविष्यात कर्मचाऱ्यांनी त्यांचे खाजगी व्यवहार विद्यापीठात न येऊ देणे याबाबत उपाय योजना करणे योग्य राहिल.

उपरोक्तप्रमाणे विभागीय चौकशी समितीचा अहवाल स्विकारून मा. कुलगुरु महोदयांच्या आदेशान्वये खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात आली आहे.

१ डॉ. आर. बी. चिंचोळकर यांच्याकडून प्राप्त अहवाल विचारात घेता, श्री. वाय. पी. आवटे यांनी श्री. गणेश शिंदे यांचेशी केलेला आर्थिक व्यवहार हा त्यांचा खाजगी व्यवहार असून त्याचा व परीक्षेमध्ये गुण वाढविण्याचा प्रकार याचेशी काहीच संबंध नाही असे दिसून येते. तथापि, त्यांचे व्यक्तिगत व्यवहार विद्यापीठ परिसरामध्ये केलेला असल्यामुळे व त्याचा परिणाम कार्यालयीन कामकाजावर होत असल्यामुळे भविष्यामध्ये बाहेरील व्यक्तींशी कोणतेही आर्थिक व्यवहार विद्यापीठ परिसरामध्ये न करणेबाबत श्री. वाय. पी. आवटे यांना प्रस्तुत कार्यालयाचे पत्र क्र. सोविसो/आस्था/१९५०, दि.०८/०३/२०१९ अन्वये लेखी समज देण्यात आलेली आहे.

२ समितीच्या अहवालानुसार विद्यापीठामध्ये पुनःश्च एकदा वरीलप्रमाणे आर्थिक प्रकरण न होण्याच्या दृष्टीने सर्व कर्मचाऱ्यांना व्यक्तिगत आर्थिक व्यवहार हे विद्यापीठ परिसरामध्ये न करण्याबाबत प्रस्तुत कार्यालयाचे परिपत्रक क्र. पुअहोसोविसो / आस्था/२०१९/२०६१, दि.१४/०३/२०१९ अन्वये सर्व कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत.

३ श्री. आवटे यांची विभागीय चौकशी सुरु असल्यामुळे त्यांना अद्यापपर्यंत विद्यापीठ सेवेत कायम करण्यात आले नव्हते. तथापि, श्री. वाय. पी. आवटे यांची विभागीय चौकशीची प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे श्री. वाय. पी. आवटे यांना प्रस्तुत कार्यालयाचे आदेश क्र. सोविसो/आस्था/का.आ/१९५१, दि.०८/०३/२०१९ अन्वये सेवेत कायम करण्यात आलेले आहे.

४ श्री. वाय. पी. आवटे यांचे शिपाई या पदाचे मा.विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण, सोलापूर विभाग, सोलापूर यांचेकडून सुधारित वेतननिश्चिती व मा.लेखाधिकारी, उच्च शिक्षण, सोलापूर विभाग, सोलापूर यांचेकडून वेतन पडताळणीची कार्यवाही यापूर्वीच झालेली आहे. तसेच त्यांच्यावर कोणताही गुन्हा सिध्द झालेला नसल्यामुळे त्यांना देय असलेले वेतनवाढीच्या फरकासह सर्व रक्कम आदा करणेबाबत पत्र क्र. सोविसो/आस्था/२०१९/२०३९, दि.१३/०३/२०१९ अन्वये वित्त व लेखा विभागाला कळविण्यात आले आहे.

दरम्यानच्या काळात, श्री. माने नेताजी दिगंबर, प्रयोगशाळा सहायक व श्री. आवटे यशवंत पंडीत, शिपाई यांना सेवेत कायम करण्याची बाब दि.१४/०६/२०१८

रोजीच्या व्यवस्थापन परिषदेसमोर सादर केले असता, व्यवस्थापन परिषदेने विषय क्र. २३ ला अनुसरुन खालीलप्रमाणे ठराव केलेला आहे.

ठराव - सोलापूर विद्यापीठात नोव्हेंबर २०११ ते नोव्हेंबर २०१२ या कालावधीत सरळसेवेने भरती झालेल्या इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे श्री. माने नेताजी दिगंबर, प्रयोगशाळा सहायक यांना सेवेत कायम केल्याची नोंद घण्यात आली व श्री. आवटे. वाय. पी., शिपाई यांना रुजू दिनांकापासून चौकशी समिती नेमलेल्या दिनांकापर्यंत सेवेत कायम करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

व्यवस्थापन परिषदेने वरीलप्रमाणे केलेला ठराव विचारात घेता, श्री. वाय. पी. आवटे यांची रुजू दिनांकापासून चौकशी समिती नेमलेल्या दिनांकापर्यंत सेवेत कायम करण्याची बाब व त्यानंतर चौकशी समितीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुनःश्च एकदा कायम आदेश निर्गमित करणे या दोन्ही बाबींची तांत्रिक अडचण विचारात घेता, श्री. वाय. पी. आवटे यांना चौकशी समितीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत नियमित करण्यात आलेले नव्हते. सद्यःस्थितीत चौकशी समितीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे व त्यामध्ये श्री. वाय. पी. आवटे यांच्यावर कोणतेच आरोप सिध्द झालेला नसल्यामुळे त्यांना सेवेमध्ये कायम केल्याचे आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे.

सबब, उपरोक्त सर्व बाबी विचारात घेता, श्री. वाय. पी. आवटे., शिपाई यांची चौकशी करण्याकरिता नियुक्त करण्यात आलेल्या विभागीय चौकशी समितीचा अहवाल व सदरील अहवालानुसार केलेली प्रशासकीय कार्यवाहीची बाब माहितीस्तव)).

**ठराव:** श्री. आवटे वाय.पी., शिपाई यांची चौकशी करण्याकरिता नियुक्त करण्यात आलेल्या विभागीय चौकशी समितीच्या अहवालानुसार केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[ ०४ ] सोलापूर विद्यापीठ विद्यार्थी सहाय्यता केंद्रामधून विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज ई-ट्रान्सक्रिप्ट, स्थलांतर अर्ज व इतर अर्ज ऑनलाईन विद्यापीठास सादर केलेनंतर त्यांची प्रत (Hard Copy) देणे करिता प्रती पृष्ठ शुल्क निश्चित करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: सोलापूर विद्यापीठ विद्यार्थी सहाय्यता केंद्रामध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज ई-ट्रान्सक्रिप्ट, स्थलांतर अर्ज व इतर अर्ज ऑनलाईन विद्यापीठास सादर करण्याकरिता इंटरनेट सुविधा मोफत दिली जाते. परंतु, विद्यार्थ्यांची सदर ऑनलाईन सादर केलेल्या अर्जांची प्रत (Hard Copy) देणे करिता मागणी होत आहे.

सबब, सोलापूर विद्यापीठ विद्यार्थी सहाय्यता केंद्रामधून विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज, ई-ट्रान्सक्रिप्ट, स्थलांतर अर्ज व इतर अर्ज ऑनलाईन विद्यापीठास सादर केलेनंतर त्यांची प्रत (Hard Copy) देणे करिता प्रती पृष्ठ शुल्क निश्चित करण्याची बाब विचारार्थ).

ठराव: सोलापूर विद्यापीठ विद्यार्थी सहाय्यता केंद्रामधून विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज ई-ट्रान्सक्रिप्ट, स्थलांतर अर्ज व इतर अर्ज ऑनलाईन विद्यापीठास सादर केल्यानंतर त्यांची प्रत (Hard Copy) देणे करिता प्रती पृष्ठ शुल्क ५ घेण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.



[ ०५ ] संलग्नित महाविद्यालये आणि विद्यापीठात असलेले शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व नियमित शिक्षण घेत असलेले विद्यार्थी व त्यांचा एक कमावता पालक यांच्यासाठी अपघात विमा योजनेसाठी महाविद्यालयात / विद्यापीठात विद्यार्थी प्रवेशाच्यावेळी घेतलेली विमा प्रिमियमची रक्कम विमा कंपनीकडे (Ins. Premium) भरल्यानंतरच विमा संरक्षण सुरु होईल याबाबत अभ्यास करुन तयार करण्यात आलेल्या नियमावलीचा मसूदा विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठातर्गत सर्व संलग्नित महाविद्यालय आणि विद्यापीठ अधिविभागात नियमित शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी व त्यांचा एक कमावता पालक व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा अपघात झाल्यास / अपघाताने शारिरीक नुकसान झाल्यास अथवा दूर्देवाने मृत्यू झाल्यास किंवा गंभीर आजार उद्भवल्यास होणाऱ्या हानीची थोड्याफार प्रमाणात का होईना भरपाई व्हावी या उद्देशाने विद्यार्थी सुरक्षा योजना चालू करण्यात आली आहे. त्यास अनुसरुन विमा नियमावली तयार करण्याबाबत अधिसभेने केलेल्या शिफारशीचा अभ्यास करुन नियमावली तयार करण्यासाठी दि.१६/०१/२०१९ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीतील ठराव क्र. ६ अन्वये समिती गठीत करण्यात आली होती. सदर समितीची बैठक दि.२५/०३/२०१९ रोजी ११:०० वा. विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागात संपन्न झाली. सदर बैठकीस खालीलप्रमाणे मान्यवर उपस्थित होते.

- १) डॉ. बी. एन. आदटराव, व्यवस्थापन परिषद सदस्य : अध्यक्ष
- २) प्राचार्य डॉ. के. ए. पांडे, व्यवस्थापन परिषद सदस्या : सदस्या
- ३) डॉ. टी. एन. कोळेकर, व्यवस्थापन परिषद सदस्य : सदस्य

उपरोक्त समितीने विविध विमा कंपनीसोबत करण्यात आलेल्या करारांचा अभ्यास करुन विमा नियमावलीचा मसूदा तयार केला असून तो सोबत जोडला आहे. सबब, सदरच्या नियमावलीचा मसूदा विचारार्थ).

ठराव: सदर तयार करण्यात आलेल्या नियमावलीचा पुनश्च सविस्तर अभ्यास करण्यासाठी प्रस्ताव समितीकडे पाठविण्यात यावा असे सर्वानुमते ठरले.

[ ०६ ] दि.२१ ऑगस्ट, २०१८ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीतील पान क्र.२/४६ ठराव क्र.१ नुसार कंत्राटी कर्मचारी यांच्या वेतनाबाबत केलेल्या दुरुस्तीचा ठराव सुधारित करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: दि.०३/०७/२०१८ रोजी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत खाजगी कंत्राटदार यांच्यामार्फत कार्यरत कंत्राटी कर्मचारी यांना वेतन देण्याबाबतच्या ठरावात दि.२१ ऑगस्ट, २०१८ रोजी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात आली आहे.

पूर्वीचा ठराव
१) ज्यांनी वयाची कमाल वयोमर्यादा पूर्ण केलेली आहे व ज्यांची सेवा १० वर्षांपेक्षा जास्त आहे अशा कंत्राटी कर्मचाऱ्यांना रु.१५,०००/- प्रति महिना कंत्राटदारामार्फत देण्यात यावे.
२) तांत्रिक पदावर कार्यरत कंत्राटी कर्मचारी हार्डवेअर अॅन्ड नेटवर्क एक्सपर्ट, परिचारिका (नर्स) व टेक्नीकल असिस्टंट यांना रु.१२,०००/- प्रति महिना कंत्राटदारामार्फत देण्यात यावे.
३) ज्यांची सेवा ५ ते १० वर्षे झालेली आहे यांना रु.१०,०००/- प्रति महिना कंत्राटदारामार्फत देण्यात यावी.
४) इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांना सध्या सुरु असलेले वेतन चालू ठेवावे.

#### दुरुस्ती केलेला ठराव

१) ज्यांची सेवा १ ते ५ वर्षे झालेली आहे यांना रु.१०,०००/- प्रति महिना कंत्राटदारामार्फत देण्यात यावे.
२) ज्यांची सेवा ५ ते १० वर्षे झालेली आहे यांना रु.१२,०००/- प्रति महिना कंत्राटदारामार्फत देण्यात यावे.
३) ज्यांची सेवा १० वर्षांपेक्षा जास्त आहे अशा कंत्राटी कर्मचाऱ्यांना रु.१५,०००/- प्रति महिना कंत्राटदारामार्फत देण्यात यावे. उपरोक्त दुरुस्तीत वाहन चालक समाविष्ट करण्याचे ठरले.

उपरोक्त दुरुस्ती केलेल्या ठरावाच्या अनुषंगाने खाजगी कंत्राटदारामार्फत कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतन आदा करण्यात येत आहे. परंतू, विविध विभाग / संकुल यांच्या मागणीनुसार कंत्राटी पध्दतीने कर्मचारी घेण्यात येतात. यामध्ये काही कर्मचारी जे पूर्वी विद्यापीठात कंत्राटी पध्दतीने सेवेत होते पण काही कारणास्तव सोडून गेलेले असतात व नव्याने रुजू होण्यासाठी अर्ज सादर करतात. अशा वेळेस यापूर्वी विद्यापीठात काम केलेला कर्मचारी सोडून जावून यांना पुन्हा कामावर घेतल्यानंतर त्यांचा मागील अनुभव / सेवा गृहीत धरणे संयुक्त वाटत नाही. तसेच मागील अनुभव / सेवा गृहीत धरून वरील ठरावानुसार वेतन आदा केल्यास विद्यापीठ फंडावर अधिकचा बोजा

येवू शकतो. सदर बाब विचारात घेता यापुढे नव्याने रुजू होणाऱ्या कंत्राटी कर्मचारी यांची सेवा रुजू दिनांकापासून ग्राह्य धरून त्यांच्या पुढील सेवा कालावधीनुसार वेतन आदा करणे संयुक्तिक राहिल. त्यामूळे उपरोक्त ठरावात सलग हा शब्द नमूद करणे आवश्यक आहे.

सबब, दि.२१ ऑगस्ट, २०१८ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीतील पान क्र.२/४६ ठराव क्र.१ नुसार कंत्राटी कर्मचारी यांच्या वेतनाबाबत केलेल्या दुरुस्तीचा ठराव सुधारित करण्याची बाब विचारार्थ).

ठराव: दि.२१ ऑगस्ट, २०१८ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीतील पान क्र.२/४६ ठराव क्र.१ नुसार कंत्राटी कर्मचारी यांच्या वेतनाबाबत खालीलप्रमाणे दुरुस्तीसह सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

- १) ज्यांचा अनुभव संबंधित कंत्राटी पदासाठी १ ते ५ वर्षांचा आहे त्यांना रु.४१७/- प्रतिदिन कंत्राटदारामार्फत देण्यात यावे.
- २) ज्यांचा अनुभव संबंधित कंत्राटी पदासाठी ५ ते १० वर्षांचा आहे त्यांना रु.५००/- प्रतिदिन कंत्राटदारामार्फत देण्यात यावे.
- ३) ज्यांचा अनुभव संबंधित कंत्राटी पदासाठी १० वर्षांपेक्षा जास्त आहे त्यांना रु.६२५/- प्रतिदिन कंत्राटदारामार्फत देण्यात यावे.
- ४) ०१ वर्षांपेक्षा कमी अनुभव असणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यास प्रचलित किमान वेतन कायदानुसार प्रतिदिन रक्कम कंत्राटदारामार्फत देण्यात यावे.

[ ०७ ] पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ नामांतर कृती समिती, सोलापूर यांचे सचिव व अध्यक्ष यांनी विद्यापीठामार्फत होणाऱ्या पत्रव्यवहारावर व विविध प्रमाणपत्रावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या लोगो व प्रतिमेचा (फोटो) समावेश करण्याबाबत दि.१३/०३/२०१९ रोजीच्या पत्रान्वये केलेली विनंती विचारार्थ.

(टिपणी: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ नामांतर कृती समिती, सोलापूर यांचे सचिव व अध्यक्ष यांनी महाराष्ट्र शासनाच्या दि.०५ मार्च, २०१९ रोजीच्या राजपत्रानुसार दि.०६ मार्च, २०१९ रोजी सोलापूर विद्यापीठाचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असे नामांतर केले आहे. त्याबद्दल महाराष्ट्र शासन व विद्यापीठ प्रशासनाचे आम्ही समाजबांधव आभारी आहोत. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर या नामांतराप्रमाणेच विद्यापीठामार्फत होणारा सर्व पत्रव्यवहारामध्ये तसेच देण्यात येणारे पत्र, गुणपत्रक, विविध प्रमाणपत्र व पुरस्कार यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा लोगो व प्रतिमेचा (फोटो) समावेश करण्याबाबत विनंती केलेली आहे. (सोबत दि.१३/०३/२०१९ रोजीचे पत्र जोडले आहे.)

महाराष्ट्र शासनाच्या दि.०५ मार्च, २०१९ रोजीच्या राजपत्रानुसार सोलापूर विद्यापीठाचा “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर” असा नामविस्तार प्रचलित करण्यात आला असून या विद्यापीठाचा नामविस्तार सोहळा दि.०६/०३/२०१९ रोजी महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री मा. सुभाषबापू देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेला आहे. त्यानुसार सर्व कार्यालयीन पत्रव्यवहारामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर असे नमूद करण्यात येत आहे.

सबब, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ नामांतर कृती समिती, सोलापूर यांचे सचिव व अध्यक्ष यांनी विद्यापीठामार्फत होणाऱ्या पत्रव्यवहारावर व विविध प्रमाणपत्रावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या लोगो व प्रतिमेचा (फोटो) समावेश करण्याबाबत दि.१३/०३/२०१९ रोजीच्या पत्रान्वये केलेली विनंती विचारार्थ).

ठराव: विद्यापीठाकडून होणारे पत्रव्यवहार व प्रमाणपत्र यावर विद्यापीठ लोगो नावासह पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा वापरण्यास तत्वता: मान्यता देण्यात आली. तसेच लोगोबाबत शासनास पत्रव्यवहार करून मार्गदर्शन घेण्यात यावे असे सर्वानुमते ठरले.

वरील ठरावाच्या अनुषंगाने प्रस्तुत विद्यापीठातील सर्व प्रशासकीय विभाग व संकुले यांचेसाठी एकच लेटरपॅडचा नमूना असावा असे ठरले.

[ ०८ ] महाराष्ट्र शासनाच्या दि.०८ मार्च, २०१९ च्या शासन निर्णयान्वये, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या योजनेनुसार सातव्या वेतन आयोगाप्रमाणे विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकांना वेतनश्रेणी अंमलबजावणी करण्याबाबत मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(८) अन्वये पारित केलेल्या आदेशाच्या अनुषंगाने केलेली कार्यवाही मान्यतेस्तव.

(टिपणी: उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा शासन निर्णय क्र.Misc-2018/ C.R.56/ 18/UNI-1, दि.०८ मार्च, २०१९ अन्वये विद्यापीठ परिसर संकुलातील व संलग्नित महाविद्यालयाकडील शिक्षक व तत्सम संवर्गातील शिक्षक यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. सदर शासन निर्णयान्वये, विद्यापीठ परिसर संकुलातील व संलग्नित महाविद्यालयांमधील शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करून त्याची अंमलबजावणी करण्याबाबत मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२ (८) अन्वये विद्यापीठ आदेश क्र. PAHSUS/Estt/7<sup>th</sup>pay /2019/2285, दि.२५ मार्च, २०१९ अन्वये पारित केलेले आहे.

सदर आदेशाची प्रत व शासन निर्णयाची प्रत विद्यापीठाच्या <http://su.digitaluniversity.ac> या संकेतस्थळावरील Home Page वरील Circulars / Notices व Announcements या मथळ्याखाली 7<sup>th</sup> Pay Order या लिंकवर उपलब्ध आहे.

सबब, मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२ (८) अन्वये पारित केलेल्या आदेशाच्या अनुषंगाने केलेली कार्यवाही मान्यतेस्तव).

ठराव: महाराष्ट्र शासनाच्या दि.०८ मार्च, २०१९ च्या शासन निर्णयान्वये, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या योजनेनुसार सातव्या वेतन आयोगाप्रमाणे विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकांना वेतनश्रेणी अंमलबजावणी करण्याबाबत मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(८) अन्वये पारित केलेल्या आदेशाच्या अनुषंगाने केलेली कार्यवाहीस सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[ १(१) ] सी.बी. खेडगीज् बसवेश्वर सायन्स, राजा विजयसिंग कॉमर्स अँड राजा जयसिंग आर्ट्स कालेज, अक्कलकोट, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर या परीक्षा केंद्रावर झालेल्या गैरप्रकाराबाबत महाविद्यालयाने सादर केलेला खुलासा व केलेली कार्यवाही माहितीस्तव.

(टिपणी: सदर महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर माहे ऑक्टो / नोव्हें २०१८ च्या बी. कॉम भाग २ च्या सत्र ३ मधली Corporatc Accounting या विषयाच्या दि.२०/१२/२०१८ रोजीच्या पेपरच्या गैरप्रकारासंदर्भात गठीत चौकशी समितीचा १४/०१/२०१९ रोजीच्या अहवाल व व्यवस्थापन परिषदेच्या दि.१६/०१/२०१९ रोजीच्या बैठकीत झालेल्या ठरावातील विविध मुद्द्यांच्या अनुषंगाने सदर महाविद्यालयास शैक्षणिक संशोधन आणि विकास या विभागामार्फत दि.२२/०१/२०१९ रोजीच्या पत्रान्वये खुलासा सादर करणेबाबत कळविण्यात आले होते.

त्यानुसार महाविद्यालयाशी संबंधित संस्थेने दि.१६/०२/२०१९ (या कार्यालयास प्राप्त दि.२१/०२/२०१९) रोजीच्या पत्रान्वये परीक्षा व मुल्यमापन मंडळ या विभागाशी संबंधित मुद्दा क्र. १ व ३ च्या अनुषंगाने खुलासा सादर केला आहे.

मुद्दा क्र.१ नुसार संस्थेचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. सी. आडवितोटे व लिपीक तसेच महाविद्यालयास झालेला दंड भरला असल्याचे नमूद केले आहे.

मुद्दा क्र. ३ याबाबतचा संस्थेचा खुलासा व म्हणणे सोबत जोडले आहे.

तसेच मुद्दा क्र. ३ नुसार, उक्त तालुक्यातील विद्यार्थ्यांचा विचार करता सदर महाविद्यालयातील परीक्षा केंद्र चालू केले असून, सदर परीक्षा केंद्रावरील कामकाज हे विद्यापीठाच्या नियंत्रणाखाली विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमार्फत चालू आहे.

सबब, संबंधित संस्थेचा खुलासा अवलोकनी घेता, सदर महाविद्यालयातील भरलेला दंड व विद्यापीठामार्फत सदरचे परीक्षा केंद्र चालू ठेवली असल्याची बाब व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

ठराव: सी.बी. खेडगीज् कॉलेज, अक्कलकोट या परीक्षा केंद्रावर झालेल्या गैरप्रकाराबाबत महाविद्यालयाने सादर केलेला खुलासा व केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली. तसेच सी.बी. खेडगीज् कॉलेज, अक्कलकोट या परीक्षा केंद्रावरून झालेल्या गैरप्रकाराबाबत दि.१६ जानेवारी, २०१९ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेतील ठराव क्र.११(१०) मधील अ.क्र.७ ची शिफारस रद्द करून परीक्षा कामासाठी संबंधित महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सोलापूर शहरातील विविध महाविद्यालयामध्ये नेमुन दिलेल्या परीक्षेचे कामकाज केले असल्यास त्यांना पूर्वलक्षी प्रभावाने प्रवास भत्ता व दैनिक भत्ता अदा करण्यात यावा असे सर्वानुमते ठरले.

[ १(२) ] विद्यापीठ कौशल्य विकास केंद्र व श्री. साई समर्थ एज्युकेशनल मेडिकल रिसर्च सोसायटी, नागपूर यांच्याशी केलेल्या शैक्षणिक सहचर्य करार माहितीस्तव.

(टिपणी: विद्यापीठ कौशल्य विकास केंद्राने एक्यूप्रेशर या विषयातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालू करण्याच्या दृष्टीने नागपूर येथील श्री. साई समर्थ एज्युकेशनल मेडिकल रिसर्च सोसायटी यांच्याशी केलेल्या शैक्षणिक सहचर्य करार केलेला असून त्या करारानुसार एक्यूप्रेशर प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात आलेली आहे. हा अभ्यासक्रम विद्यापीठ अभ्यासकेंद्र येथे चालू झालेला आहे. सदर शैक्षणिक सहचर्य करारातील ठळक बाबी खालीलप्रमाणे आहेत.

सदर कराराची मुदत एक वर्ष इतकी असून या करारांतर्गत एक्यूप्रेशर प्रमाणपत्र हा अभ्यासक्रम शिकवण्याची जबाबदारी श्री. साई समर्थ एज्युकेशनल मेडिकल रिसर्च सोसायटी, नागपूर यांची असून विद्यापीठामार्फत सदर अभ्यासक्रम चालविण्यासाठी वर्ग व इतर भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील.

सदर अभ्यासक्रम ६ महिने कालावधीचा असून प्रत्येक शनिवार व रविवारी सकाळी व संध्याकाळी अशा दोन वर्गात चालणार असून प्रवेश क्षमता ६० विद्यार्थी इतकी निश्चित करण्यात आलेली आहे. सदर अभ्यासक्रमापोटी प्रति विद्यार्थी '७,५००/- इतके शुल्क आकारण्यात येणार असून सदर शुल्कापोटी जमा होणाऱ्या एकूण रक्कमेपैकी ६०% रक्कम ही श्री. साई समर्थ एज्युकेशनल मेडिकल रिसर्च सोसायटी, नागपूर या संस्थेस तर उर्वरित ४०% रक्कम ही विद्यापीठास मिळणार आहे.

सदर अभ्यासक्रमाचे प्रवेश करणे, शैक्षणिक शुल्क गोळा करणे, अभ्यासक्रमास व्यापक प्रसिध्दी देणे, अभ्यासक्रमाची परीक्षा घेणे व प्रमाणपत्र देणे इत्यादीची जबाबदारी विद्यापीठाची असणार आहे तर सदर अभ्यासक्रम तयार करणे, त्याचे नियमितपणे अध्यापन करणे इत्यादी बाबींची जबाबदारी श्री. साई समर्थ एज्युकेशनल मेडिकल रिसर्च सोसायटी, नागपूर यांची असणार आहे.

सबब, विद्यापीठ कौशल्य विकास केंद्र व श्री. साई समर्थ एज्युकेशनल मेडिकल रिसर्च सोसायटी नागपूर यांच्याशी केलेल्या शैक्षणिक सहचर्य करार माहितीस्तव).

ठराव: विद्यापीठ कौशल्य विकास केंद्र व श्री. साई समर्थ एज्युकेशनल मेडिकल रिसर्च सोसायटी, नागपूर यांच्याशी केलेल्या शैक्षणिक सहचर्य कराराची नोंद घेण्यात आली.

[ १(३) ] दि.२२/०४/२०१९ रोजीच्या इमारत व बांधकाम समितीच्या बैठकीचा इतिवृत्तांत विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठ परिसरातील विविध बांधकाम करणे कामाकरीता दि.२२/०४/२०१९ रोजी इमारत व बांधकाम समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत विषय १ ते १० व आयत्यावेळेचे विषय ११(१) ते ११ (४) नुसार सादर केले असता व्यवस्थापन परिषदेस शिफारस करण्यात आली आहे.

विद्यापीठ परिनियम S. ३३९(f) नुसार दि.२२/०४/२०१९ रोजीच्या इमारत व बांधकाम समितीच्या इतिवृत्तांतास व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेणे आवश्यक आहे.

सबब, दि.२२/०४/२०१९ रोजीच्या इमारत व बांधकाम समितीच्या बैठकीचा इतिवृत्तांत व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: दि.२२/०४/२०१९ रोजीच्या इमारत व बांधकाम समितीच्या बैठकीचा इतिवृत्तांतातील विषय क्र.१ ते १० व आयत्या वेळेचे विषय क्र.११(१) ते ११(४) नुसार सर्वानुमते मान्यता देण्यात आली.



[ ९(४) ] दि.२०/०४/२०१९ रोजी संपन्न झालेल्या वित्त व लेखा समितीने शिफारस केलेल्या दि.२०/०४/२०१९ रोजीच्या खरेदी समितीचा कार्यवृत्तांत विचारार्थ.

(टिपणी: दि.२०/०४/२०१९ रोजीच्या खरेदी समितीचा कार्यवृत्तांत सोबत जोडलेला आहे.

तो General Statutes No.S.324 नुसार वित्त व लेखा समितीस तसेच व्यवस्थापन परिषदेस मान्यतेसाठी ठेवणे आवश्यक आहे. दि.२०/०४/२०१९ रोजी संपन्न झालेल्या वित्त व लेखा समितीने शिफारस केलेल्या दि.२०/०४/२०१९ रोजीच्या खरेदी समितीचा कार्यवृत्तांत विचारार्थ).

ठराव: दि.२०/०४/२०१९ रोजी संपन्न झालेल्या वित्त व लेखा समितीने शिफारस केलेल्या दि.२०/०४/२०१९ रोजीच्या खरेदी समितीच्या कार्यवृत्तांतास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[ १(५) ] प्रस्तुत विद्यापीठ परिसरातील सामाजिकशास्त्रे संकुल इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील Auditorium सेमिनार हॉल व कॉन्फरन्स हॉलच्या छतावरील जुनी लोखंडी पत्रे काढून त्या ठिकाणी नवीन लोखंडी पत्रे बसविणे (Phase I Part - c ) या कामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय व तांत्रिक मंजूरी देण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: प्रस्तुत विद्यापीठाच्या परिसरातील सामाजिकशास्त्रे संकुल इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील सेमिनार व कॉन्फरन्स हॉल नुतनीकरणच्या कामापैकी छतावरील जुनी खराब झालेली लोखंडी पत्रे काढून त्या ठिकाणी नवीन लोखंडी पत्रे बसविण्याच्या कामाचे Phase I Part-c चे `८,४४,४३५/- इतक्या किंमतीचे अंदाजपत्रक सन २०१८-१९ च्या एसएसआर नुसार मेसर्स निर्मिती डिझाईन, सोलापूर यांनी तयार करून प्रस्तुत विद्यापीठास सादर केले आहे. सुलभ संदर्भासाठी प्रस्तुत विद्यापीठास प्राप्त झालेल्या अंदाजपत्रकाची मुळ प्रत यासोबत जोडली आहे.

२) त्याअनुषंगाने नमूद करण्यात येते की, प्रस्तुत विद्यापीठ परिसरातील सामाजिकशास्त्रे संकुलाच्या इमारतीमधील पहिल्या मजल्यावर बांधलेल्या सेमिनार व कॉन्फरन्स हॉलच्या नुतनीकरणाच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करून सदरील कामाची वर्क ऑर्डर श्री राठोड बी.व्ही या ठेकेदारास देण्यात आली आहे.

३) संबंधित ठेकेदारांनी सदरील कामास सुरुवात केल्यानंतर सेमिनार व कॉन्फरन्स हॉलच्या छतावरील सर्व लोखंडी पत्रे खराब झाली असून सदरील लोखंडी पत्रे न बदलता जर नूतनीकरणाचे काम केल्यास येणा-या पावसाळ्यामध्ये नुतनीकरणाच्या माध्यमातून सेमिनार हॉल मध्ये ज्या सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत, त्या सर्व सुविधा सेमिनार हॉलमध्ये येणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे खराब होणार असल्याने विद्यापीठाचे खूप नुकसान होणार असल्याचे निर्दर्शनास आले आहे. सदरील बाब विचारात घेता जोपर्यंत सेमिनार हॉलच्या छतावरील पत्रे बदलण्याची प्रक्रिया पूर्ण होत नाही, तो पर्यंत संबंधित ठेकेदारास निविदेप्रमाणे दिलेल्या कार्यरंभ आदेशानुसार सेमिनार व कॉन्फरन्स हॉलच्या नुतनीकरणाचे काम करणे अशक्य आहे.

४) प्रस्तुत प्रकरणात नमूद केलेली वस्तुस्थिती विचारात घेता, सेमिनार हॉलच्या (Phase I Part-c) छतावरील पत्रे बदलण्याच्या कामाचे `८,४४,४३५/- इतक्या किंमतीचे अंदाजपत्रक विद्यापीठास प्राप्त झाले असून सदरील अंदाजपत्रकास मान्यता

देण्याबाबत महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १००(५) (ग) मध्ये खालीलप्रमाणे तरतूद आहे.

कलम सर्व लहान आणि मोठ्या बांधकामाच्या संदर्भात, व्यवस्थापन परिषदेस १००(५) (ग) शिफारस करील आणि प्रशासकीय मान्यता आणि खर्चास मंजूरी मिळविल.

५) वरील नमूद केलेली कायद्यातील तरतूद विचारात घेता, सदरील कामाच्या `८,४४,४३५/- इतक्या अंदाजपत्रकास प्रशासकीय व तांत्रिक मंजूरी मिळण्याबाबतचा विषय इमारत व बांधकाम समितीच्या बैठकीत ठेऊन सदरील कामास प्रशासकीय मान्यता आणि त्यासाठी होणाऱ्या खर्चास मंजूरी देण्याबाबतची शिफारस व्यवस्थापन परिषदेकडे करणे आवश्यक आहे. परंतु दरम्यानच्या कालावधीमध्ये इमारत व बांधकाम समितीच्या बैठकीचा दिनांक निश्चिती झाला नसल्यामुळे आणि सदर प्रकरण सत्वर कार्यवाही करणे आवश्यक असल्याने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये तातडीची बाब म्हणून इमारत व बांधकाम समितीच्या वतीने सदर विषय व्यवस्थापन परिषदेकडे शिफारस करण्यास माननीय कुलगुरु महोदयांनी मान्यता असावी.

सबब, प्रस्तुत विद्यापीठ परिसरातील सामाजिकशास्त्रे संकुल इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील Auditorium सेमिनार हॉल व कॉन्फरन्स हॉलच्या छतावरील जुनी लोखंडी पत्रे काढून त्या ठिकाणी नवीन लोखंडी पत्रे बसविणे या कामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय व तांत्रिक मंजूरी देण्याची बाब विचारार्थ)

**ठराव:** प्रस्तुत विद्यापीठ परिसरातील सामाजिकशास्त्रे संकुल इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील Auditorium सेमिनार हॉल व कॉन्फरन्स हॉलच्या छतावरील जुनी लोखंडी पत्रे काढून त्या ठिकाणी नवीन लोखंडी पत्रे बसविणे (Phase I Part - c) या कामाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय व तांत्रिक मंजूरी देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[ ९(६) ] शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून नवीन महाविद्यालय सुरु करण्यासाठी प्राप्त झालेल्या अंतिम इरादापत्रासंदर्भात अनुपालन अहवालाच्या प्रस्तावावर दि.१५/०९/२०१७ नुसार केलेली कार्यवाही माहितीस्तव व महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०९ (४) (च) नुसार सदरचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याकामी मा. कुलगुरु महोदय यांनी नवीन महाविद्यालय अंतिम इरादापत्राचे प्रस्तावास शासनास पाठविण्यास व्यवस्थापन परिषदेच्या वतीने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) नुसार केलेली कार्यवाही माहितीस्तव.

(टिपणी: शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून सोबत जोडलेल्या तक्त्याप्रमाणे नवीन महाविद्यालय सुरु करण्या संदर्भातील अंतिम इरादापत्राचे अनुपालन अहवालासंदर्भातील प्रस्ताव विद्यापीठास प्राप्त झालेले आहेत.

उपरोक्त शासन निर्णयास अनुसरून शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून नवीन महाविद्यालय सुरु करण्यासंदर्भातील एकूण शासनाने दि. ३१/०१/२०१९ रोजीच्या शासन आदेशानुसार ०१ पारंपारिक महाविद्यालयास इरादापत्र दिलेले आहे. तसेच एक वर्ष वैद्य असलेले ०२ प्रस्ताव असे एकूण विद्यापीठास ०३ अंतिम इरादापत्रकरिता अनुपालन अहवालाचे प्रस्तावावर मा.कुलगुरु महोदय यांनी सोबत जोडलेल्या तक्त्याप्रमाणे शिफारस केलेली आहे.

सदर प्राप्त प्रस्तावांवर महाराष्ट्र शासनाच्या दि.१५/९/२०१७ रोजीच्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार मा. कुलगुरु महोदयांच्या शिफारशीअन्वये पात्रता संबंधित महाविद्यालयांना कळविण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र शासनाने दिनांक २३/०२/२०१७ च्या असाधारण भाग ४ ब च्या राजपत्रान्वये महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ हे दि.०१/०३/२०१७ पासून अंमलात आणले आहे. सदर महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०९ (४)(च) मध्ये खालील प्रमाणे तरतूद नमूद केलेली आहे.

"उपरोक्त कालमर्यादेत मिळालेल्या अशा अनुपालन अहवालाची अधिष्ठाता मंडळाद्वारे छाननी करण्यात येईल आणि ज्या उपरोक्त कालमर्यादेत अनुपालन अहवाल प्राप्त झाला असेल त्या कालमर्यादेतील मे च्या पहिल्या दिवशी किंवा त्याआधी व्यवस्थापन परिषदेच्या मंजूरीसह राज्य शासनाकडे पाठविला जाईल. अधिष्ठाता मंडळाच्या व व्यवस्थापन परिषदेने मंजूरी दिलेल्या शिफारशींना व्यवस्थापन परिषदेला उचित वाटेल अशा संबंधित कारणांनी यथोचितरित्या पुष्टी देण्यात येईल."

उपरोक्त शासन निर्णयातील तरतूदीच्या अनुषंगाने नवीन महाविद्यालयाचे अंतिम इरादापत्राचे अनुपालन अहवाल शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याची तारीख त्या त्या वर्षाच्या १ मे पर्यंत आहेत. त्यानुसार सदरचे प्रस्ताव शासनाकडे १ मे पर्यंत पाठविणे आवश्यक आहे.

त्यानुसार सद्यस्थितीत व्यवस्थापन परिषदेची बैठक दि.२६/४/२०१९ रोजी आयोजित केली असल्याने तत्पूर्वी सदरील प्रस्ताव शासनास पाठविणे आवश्यक असल्याने यासंदर्भात दि.१५/०४/२०१९ रोजीची टिपणी सादर केली असता, मा.कुलगुरु महोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मान्यता दिलेली आहे.

त्यानुसार सदरचे नवीन महाविद्यालय अंतिम इरादापत्राचे अनुपालन अहवालाचे परवानगी मिळणेकामी दि.२५/०४/२०१९ रोजी प्रस्ताव सादर करण्यात येणार आहेत.

सबब, शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून नवीन महाविद्यालय सुरु करण्यासाठी प्राप्त झालेल्या अंतिम इरादापत्रासंदर्भात अनुपालन अहवालाच्या प्रस्तावावर दि.१५/०९/२०१७ नुसार केलेली कार्यवाही माहितीस्तव व महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १०९ (४) (च) नुसार सदरचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याकामी मा.कुलगुरु महोदय यांनी नवीन महाविद्यालय अंतिम इरादापत्राचे प्रस्तावास शासनास पाठविण्यास व्यवस्थापन परिषदेच्या वतीने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२ (७) नुसार केलेली कार्यवाही माहितीस्तव).

**ठराव:** मा. कुलगुरुमहोदयांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[ ९(७) ] डॉ. निशा सी. वाघमारे, चेअरपर्सन, बीओएस (सोशल वर्क) यांचे दि.२३/४/२०१९ रोजी प्राप्त झालेले पत्र विचारार्थ.

(टिपणी: सदरील पत्रान्वये दि.१५/०२/२०१९ रोजीच्या पत्रामध्ये नमूद केल्याप्रमाणे त्यांनी सादर केलेल्या सुट्टीसंदर्भातील बाबी विचारात घेण्यासंदर्भात सर्व फॅकल्टी मिळून अर्ज केलेला होता. त्यानंतर सदरील पत्रावर विद्यापीठाकडून दि.१३/३/२०१९ रोजीच्या पत्रान्वये विनंती अमान्य करण्यात आलेली असून, पुनश्च सदरील उक्त बाब व्यवस्थापन परिषदेच्या बैठकी समोर ठेवण्याची विनंती केलेली आहे.

सदरील पत्रान्वये शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मधील सत्रारंभ व सत्रसमाप्ती एम.एस.डब्ल्यू या अभ्यासक्रमाच्या तारखासंदर्भात एकूण ७० सुट्टीच्या दिवसापैकी ५८ दिवस सुट्ट्या मिळत आहेत. त्याकरीता शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मधील दुसऱ्या सत्रारंभाच्या द्वितीय सत्राची सत्रसमाप्तीची तारीख १२ मे, २०१९ ठेवण्यात यावी असे उपरोक्त पत्रान्वये कळविले होते. तसेच त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये देखील बदल करावा.

**शैक्षणिक वर्ष २०१८-१९ साठी सत्र आरंभ व सत्र समाप्तीच्या तारखा खालील प्रमाणे असतील.**

अ. क्र.	विद्याशाखा	प्रथम सत्र		द्वितीय सत्र		
		प्रारंभ	समाप्ती	समाप्ती		
				प्रारंभ	यापूर्वी कळविण्यात आलेली तारीख	सुधारित सत्र समाप्तीची तारीख
१)	एम. एस. डब्ल्यू	२ जुलै, २०१८	३० नोव्हेंबर, २०१८	२ जानेवारी, २०१९	२४ मे, २०१९	१२ मे, २०१९

सबब, शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मधील सत्रसमाप्तीची तारखेसंदर्भात बदल करण्याकरिता डॉ. निशा सी. वाघमारे, चेअरपर्सन, बीओएस (सोशल वर्क) यांचे दि.२३/४/२०१९ रोजी प्राप्त झालेले पत्र व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: डॉ. निशा सी. वाघमारे, चेअरपर्सन, बीओएस (सोशल वर्क) यांचे दि.२३/४/२०१९ रोजीच्या पत्राचा विचार करून शैक्षणिक वर्ष २०१८-१९ साठी प्रथम सत्र दि.२ जुलै, २०१८ ते ३० नोव्हेंबर, २०१८ तसेच द्वितीय सत्र दि.२ जानेवारी, २०१९ ते १२ मे, २०१९ असा सत्रसमाप्तीच्या तारखेमध्ये बदल करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[१(८)] पीएच.डी. प्रवेश परीक्षा PET-७ प्रवेशासाठी नियमावलीस मान्यता देण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: प्रस्तुत विद्यापीठातर्फे लवकरच पीएच.डी. प्रवेश परीक्षा (PET-७) घेण्यात येणार आहे. पीएच.डी. प्रवेशासाठी नियमावली तयार करण्यात आली असून सोबत जोडली आहे. यापूर्वी सन २०१८ मध्ये नियमावली तयार करण्यात आली होती. तथापि, यादरम्यान बराच कालावधी गेल्यामुळे वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या शासन आदेश /विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार पीएच.डी. प्रवेशाबाबत नियमात बदल करण्यात आला आहे. सदर नियमावली विद्यापरिषदेच्या मान्यते नंतर व्यवस्थापन परिषदेसमोर सादर करणे आवश्यक आहे. तथापि, दरम्यानच्या काळात विद्यापरिषदेची बैठक नियोजित नसल्यामुळे महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम १२(७) अन्वये विद्या परिषदेच्या वतीने मा.कुलगुरु महोदयांनी मान्यता दिलेली आहे.

सबब, वरीलप्रमाणे पीएच.डी. प्रवेशासाठीच्या नवीन नियमावलीस मान्यता देण्याची बाब विचारार्थ)

ठराव: पीएच. डी. प्रवेश परीक्षा PET-७ प्रवेशासाठी नियमावलीस दुरुस्तीसह सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[ १(९) ] पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर मार्च / एप्रिल, २०१९ परीक्षा करिता काम करणाऱ्या केंद्र संचालकांना मानधन देण्याची बाब विचारार्थ

टिपणी: दि.१५/३/२०१९चे जाक.२०१८-१९ Solapur University Principals Association of Non Government Colleges यांचे पत्र अवलोकनार्थ सादर. (सोबत सदरचे पत्र जोडलेले आहे.)

उक्त पत्रामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर मार्च / एप्रिल, २०१९ मध्ये घेण्यात येणाऱ्या महाविद्यालय परीक्षा केंद्र संचालक म्हणून काम करणाऱ्या प्राचार्यांना तिन्ही सत्रात ऑनलाईन प्रश्नपत्रिका डाऊनलोड करून संबंधित परीक्षाबाबतचे अहवाल विद्यापीठास सादर करावयाचा असतो, सदर मा. केंद्र संचालक हे दिवसभर परीक्षेचे कामकाज पाहतात आणि परीक्षा सुरळित पार पाडतात त्यामुळे मा. केंद्र संचालक यांनी सत्रनिहाय मानधन मिळण्याबाबत मागणी केलेली आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर मार्च / एप्रिल २०१९ परीक्षा करिता काम करणाऱ्या केंद्र संचालकांना मानधन देण्याची बाब विचारार्थ).

ठराव: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर मार्च / एप्रिल, २०१९ परीक्षा करिता काम करणाऱ्या केंद्र संचालकांना प्रत्येक सत्रास `१५०/- मानधन देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

राष्ट्रगीतानंतर मा. कुलगुरु यांच्या परवानगीने बैठक संपल्याचे कुलसचिव यांनी जाहीर केले.

सही/-  
सदस्य सचिव  
व्यवस्थापन परिषद

सही/-  
अध्यक्ष  
व्यवस्थापन परिषद